

Date: 23.06.2021

To,

The Dy. Gen. Manager, National Stock Exchange of India Ltd.

Corporate Relationship Dept.,

BSE Limited

Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block

PJ Tower, Dalal Street, Bandra-Kurla Complex, Bandra (E)

Mumbai-400001 Mumbai-400051

Equity Scrip Code: 531845 Equity Scrip Name: ZENITHBIR

Sub: Newspaper Advertisement – Notice of Board Meeting

Dear Sir / Madam,

In terms of Regulation 47 to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), as amended from time to time, please find enclosed herewith the newspaper advertisement for the notice of Board Meeting, published on 23rd June, 2021 in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Lakshadweep

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours Faithfully,

Zenith Steel Pipes & Industries Limited

(Formerly known as Zenith Birla (India) Limited)

SUNEEL Digitally signed by SUNEEL SULLERE Date: 2021.06.23 22:16:23 +05'30'

Suneel Sullere Company Secretary ACS 42922

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Zenith Birla (India) Limited)

For BF Utilities Limited



Rajvir Industries Limited

Regd. Office: 105, 1st Floor, Surya Towers, Sardar Patel Road, Secunderabad - 500 003 (TS). Tel: 040 6622 5555. rajvir@rajvirindustrieslimited.com | www.rajvirindustrieslimited.com CIN: L17116TG2004PLC044053

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting is scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021 at 3.30 PM at the Registered Office of the Company Situated at 105, 1st Floor, Surya Towers, Sardar Patel Road, Secunderabad - 500 003 inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the Quarter & year ended 31st March, 2021.

As per the Listing Regulations, notice of the Meeting would be available on the website of the Company i.e. www.rajvirindustrieslimited.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSE limited at www.nseindia.com. TSN RAJA (Sivanagaraja Taduvai)

Place: Secunderabad Date: 22-06-2021

IBBI/IPA-03/IP-00065/2017-18/10551 Resolution Professional Rajvir Industries Limited



Short term e-tender Notice

Online e-bids are invited for the sale of different kind of Alcohol (RS, SDS, Matured Sprit, Cane Juice Sprit) from Cooperative Distilleries of U.P. to reputed Distilleries of India, bonafide registered users to whom license have been issued by the Excise Department and approved traders holding valid license of Excise department of the concerned State. E tenders can be uploaded upto 6.55 P.M. on 29.06.2021. Technical bid will be opened at 11.00 AM and Financial bid at 2.00 PM on 30.06.2021. E-bid minimum EMD is Rs. 80000/-EMD is variable if quoted quantity is above 01.00 lac BL. The rate at which EMD shall increase will be Rs 0.80 per BL. Total quantity for sale of Alcohol is approximately 49.15 lac BL and Tender cost Rs. 2000/- + 18% GST (Non refundable). The details for submission of ebids will be available on the e-tender PORTAL http://etender.up.nic.in and also on Federation website www.upsugarfed.org since 23.06.2021 at 6.55 PM. The Managing Director Federation reserves the right to cancel any or all the e-bids without assigning any reason. The decision of the Managing Director shall be final and binding.

नोट:- दिनांक 08.06.2021 तथा 18.06.2021को अल्कोहल विक्रय हेत आमंत्रित ई-निविदा में जमा धरोहर धनराशि इस निविदा में मान्य रहेगी। निविदा प्रपत्र मृत्य जमा किया जाना आवश्यक है। UPSUGARFED /7678/ GM(AT) 3C Date: 22.06.2021 MANAGING DIRECTOR



NAVODAY ENTERPRISES LIMITED

(THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT)

Our Company was originally incorporated as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai dated September 5, 2007 with the name 'Tarana Advertising & Marketing Private Limited', Subsequently, the name of our company was changed to 'Navoday Enterprises Private Limited' and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on July 18, 2019. Subsequently, our Company was converted into a public limited company and the name of our Company was changed to 'Navoday Enterprises Limited' and a fresh certificate of incorporation consequent upon conversion to public limited company was issued by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra, on August 20, 2020. For details of changes in registered office please refer "History and Certain Other Corporate Matters' on page 73 of the Prospectus.

> Registered office: D-107, Crystal Plaza, Opposite Infinity Mall, New Link Road, Andheri West, Mumbai - 400 053, Maharashtra, India Tel: +9122 49686123 | Website: www.navodayenterprise.com | E-mail: info@navodayenterprise.com

Contact Person: Sonali Jain, Company Secretary and Compliance Officer

PROMOTER OF THE COMPANY: ANAND V. MODE AND SYNEMATIC MEDIA AND CONSULTING PRIVATE LIMITED

BASIS OF ALLOTMENT

PUBLIC ISSUE OF 23,04,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH OF NAVODAY ENTERPRISES LIMITED ("OUR COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹20 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹10 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹460.80 LAKHS ("THE ISSUE"). OF THE ISSUE, 1,20,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹24.00 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 21,84,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH AT AN ISSUE PRICE OF ₹20 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹436.80 LAKHS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 59.78% AND 56.67%. RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 138 OF THE PROSPECTUS.

As per Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, as amended, as present issue is a fixed price offer the allocation in the net offer to the public category shall be made as follows:

a) Minimum fifty percent to retail individual investors; and

b) Remaining to:

i. Other investors including corporate bodies or institutions, irrespective of the number of specified securities applied for;

Provided that the unsubscribed portion in either of the categories specified in (a) or (b) above may be allocated to the applicants in the other category. If the retail individual investor category is entitled to more than fifty per cent on proportionate basis, accordingly the retail individual investors shall be allocated that higher percentage.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10 EACH AND THE ISSUE PRICE OF ₹20 IS 2 TIMES OF THE FACE VALUE

ISSUE OPENED ON JUNE 14, 2021 AND CLOSED ON JUNE 17, 2021.

PROPOSED LISTING: THURSDAY, JUNE 24, 2021*

The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE") in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has received an approval letter dated November 25, 2020 from BSE Limited ("BSE") for using its name in the Offer Document for listing of our shares on the SME Platform of BSE. For the purpose of this Issue, BSE shall be the Designated Stock Exchange. The trading is proposed to be commenced on or about THURSDAY, JUNE 24, 2021*

*Subject to the receipt of listing and trading approval from the BSE SME Platform.

All Applicants were allowed to participate in the Issue through APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") process by providing the details of their respective bank accounts in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs"). Further, for Retail Individual Investors (individual Investors biding for amount upto ₹2 Lacs) use of UPI Id in Application Form was allowed while applying for equity IPOs through Designated Intermediaries (Syndicate members, Registered Stock Brokers, Registrar and Transfer agent and Depository Participants). All Other Category of Investors shall mandatorily use only Application Supported by Blocked Amount (ASBA) facility for making payments.

SUBSCRIPTION DETAILS

The Issue has received 799 applications (after removing applications not banked) for 50.52,000 Equity Shares resulting in 2.19 times subscription (including reserved portion of Market Maker). The details of the applications received in the Issue (before technical rejections) are as follows:

Detail of the Applications Received (Before Technical Rejection)

Category	Number of Applications	%	No. of Equity Shares	%	Subscription
Market Maker	1	0.13%	1,20,000	2.38%	1.00
Retail Individual Investor's	790	98.87%	47,40,000	93.82%	4.34
Other Investors	8	1.00%	1,92,000	3.80%	0.18
Total	799	100.00%	50,52,000	100.00%	2.19

The details of applications rejected by the Registrar on technical grounds / withdrawal are detailed below:

Technical rejection / Withdrawal

Category	No. of Applications	No. of Equity Shares
Market Maker	Nil	Nil
Retail Individual Investor's	50	300000
Other Investors	1	12,000
Total	51	312000

After eliminating Technically Rejected applications, the following table gives the details of Category wise net valid applications:

Category	Applications	%	No. of Equity Shares (Valid)	%	Subscription	Shares (Allocated) after Rounding Off*
Market Maker	1	0.13%	1,20,000	2.53%	1.00	1,20,000
Retail Individual Investor's	740	98.93%	44,40,000	93.67%	2.11	21,00,000
Other Investors	7	0.94%	1,80,000	3.80%	2.14	84,000
Total	748	100.00%	47,40,000	100.00%	2.06	23,04,000

In view of the explanation provided under regulations 253 (2) of the SEBI (ICDR) Regulation, 2018, the Retail Category has applied for 96.10% and 3.90% by Non-Retail Investor; accordingly, we have derived the issue size for different categories. Further, owing to rounding off, an additional share has been proportioned to be allotted in retail investors.

Allocation: The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange - BSE on June 22, 2021.

- A. Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 20/- per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 1,20,000 Equity Shares.
- B. Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the issue price of ₹ 20/- per Equity Share, was finalized in consultation with BSE. The total number of shares allotted in this category is 21,00,000 Equity Shares to 350 successful applicants.
- C. Allocation to Other Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Other Investors, at the issue price of ₹ 20/- per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category was subscribed 2.14 times. The total number of shares allotted in this category is 84,000 Equity Shares.

No. of Shares Applied for (Category wise)	No. Of Applications received	% to Total	Total No. of Shares Applied in each category	% to Total	Propor- tionate Shares Available	Allocation Per Applicant Before Rounding Off to Market Lot	Allocation Per Applicant After Rounding Off	Ratio of Allottee's To Applicant	Total No. of Shares Allotted	Surplus/ Deficit
12000	4	57.14	48000	26.67	22400	5600	6000	1:1	24000	1600
18000	1	14.29	18000	10.00	8400	8400	6000	1:1	6000	-2400
24000	1	14.29	24000	13.33	11200	11200	12000	1:1	12000	800
90000	1	14.29	90000	50.00	42000	42000	42000	1:1	42000	0
Total	7	100.00	180000	100.00	84000				84000	0

The Board of Directors of the Company at its meeting held on June 22, 2021 has taken on record the Basis of Allocation of Equity Shares approved by the Designated Stock Exchange viz. BSE and has authorized the corporate action for the transfer of the Equity Shares to various successful applicants.

The Refund/allotment intimation will be dispatched to the address of the Applicants as registered with the depositories on or about June 23, 2021. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will be processed on or prior to June 22, 2021. In case the same is not received within ten

days, investors may contact Registrar at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on SME Platform of BSE Limited within six working days from the date of the

closure of the Issue. Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated June 4, 2021 ("Prospectus").

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue SATELLITE CORPORATE SERVICES PRIVATE LIMITEDAT www. satellitecorporate.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants,

serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of

INVESTORS PLEASE NOTE -

the Registrar given below:

Place: Mumbai

financialexp.epapr.in

SATELLITE CORPORATE SERVICES PRIVATE LIMITED

Unit. No 49, Building No. 13 AB, 2nd Floor, Samhita Commercial Co-Op Society Ltd, SATELLITE Off Andheri Kurla Road, MTNL Lane, Saki Naka, Mumbai – 400 072, Maharashtra, India. Tel.: +91-22-28520461/462 | Fax: +91-22-28511809

Email Id: service@satellitecorporate.com | Website: www.satellitecorporate.com

SEBI Registration No: INR000003639 Contact Person: Michael Monteiro

> For NAVODAY ENTERPRISES LIMITED On behalf of the Board of Directors

Managing Director

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS

Date: June 22, 2021 PROSPECTS OF NAVODAY ENTERPRISES LIMITED.



DUCON INFRATECHNOLOGIES LIMITED Regd. Office: Ducon House, A/4, MIDC, Wagle Industrial Estate,

Road No. 1, Thane (W) -400 604, Tel: 022 41122114 CIN No: L72900MH2009PLC191412 Web site: www.duconinfra.co.in

NOTICE

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 30th June, 2021 through video conferencing, inter- alia to consider and take on record the Audited Financial Results for the quarter and year ended 31" March, 2021 and for any other matter as may be desired by the Board.

The Company shall intimate to the stock exchange's the Audited Financial Results upon the conclusion of the aforesaid Board Meeting and will arrange for the announcement of the same in the press and on the Company's website as required under SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. By order of the Board of Directors

For Ducon Infratechnologies Limited

For Career Point Limited

Tarun Kumar Jain

Place: Thane Date: 22nd June, 2021

Darshit Parikh Company Secretary

CAREER POINT LIMITED

Registered Office: CP Tower 1, Road No. 1, IPIA, Kota, Rajasthan 324005 CIN: L72200RJ2000PLC016272, Phone: 0744-6630500 Website: www.cpil.in, Email: investors@cpil.in

NOTICE

Notice is hereby given that meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, June 28, 2021, at its Registered Office, to consider various items inter alia Standalone & Consolidated Audited Financial Results of the Company for the year ended 31st March, 2021. Pursuant to this, the Company has decided that the close period (i.e. closure of trading window) till 30 June, 2021.

The said notice may be accessed on the Company's website www.cpil.in and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com.

Place: Kota (Rajasthan) GM (Corporate & Legal Affairs) & Company Secretary Date : June 19, 2021

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as Zenith Birla (India) Limited) CIN: L29220MH1960PLC011773; Regd. Office: 5th Floor, Industry House, 159, Churchgate Reclamation,

Mumbai 400 020, Email: zenith@zenithsteelpipes.com; Website: www.zenithsteelpipes.com; Tel No. 022-666168400, Fax: 022-22047835 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Zenith Steel Pipes & Industries Limited, will be held on Tuesday, June 29", 2021, at Dalamal House, First Floor, Nariman Point, Mumbai 400021 to consider, approve and take on record, inter alia the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31st, 2021 & Ors. The above details of the said meeting are also available on the website of the Company i.e. www.zenithsteelpipes.com and also at website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com

> **ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED** (Formerly known as Zenith Birla (India) Limited)

> > Suneel Sullere

Place: Mumbai Company Secretary

Date : 22.06.2021

Contractors for the following:

SOBHA LIMITED

INTERNATIONAL CENTRE FOR THEORETICAL SCIENCES / • ICTS (tifr Tata Institute of Fundamental Research No 151, Shivakote, Hessarghatta Hobli, Bengaluru (North)-560089, India, Tel: +91-80-46536000 TENDER NOTICE No. 05/JUNE/2021

Sealed tenders IN TWO BID SYSTEM are invited from reputed

Ref No.	:	ICTS/TIFR/2021-22/SER-31
Item Description		Tender for Environmental Maintenance Services
Estimated Cost (Per Annum)		Rs.112 Lakhs (Rupees One hundred and twelve Lakhs Only)
Earnest Money Deposit (EMD)	:	Nil
Pre-Bid Meeting	:	09 July 2021 at 11.00 hrs
Last Date for Submission of Tender	:	23 July 2021 till 15.00 hrs
Date of Opening Tender	:	23 July 2021 at 15.30 hrs

The above advertisement is available on our website http://www.icts.res.in/tenders and Central Public Procurement Portal, http://eprocure.gov.in/cppp.The Prebid meeting will be held online. The online meeting link is given in the tender document.

BF UTILITIES LIMITED

Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036 CIN: L40108PN2000PLC015323 Website: www.bfutilities.com Tel: +91 20 2672 5257 KALYANI Email: Secretarial@bfutilities.com

NOTICE Pursuant to Regulations 29(1)(a) read along with Regulations 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Wednesday, June 30, 2021, to consider and take on record the Audited Consolidated Financial Results for the year ended 31th March, 2021. The above information is available on the Company's Website viz www.bfutilities.com and also available on

Place: Pune B.S.Mitkari, Company Secretary Date : 22rd June, 2021

websites of Stock Exchanges viz.www.nseindia.com and

EASTCOAST STEEL LIMITED CIN: L27109PY1982PLC000199

Regd. Office: Cuddalore Road, Pilaiyarkuppam Post, Bahour Commune, Pondicherry-607402. Tel: 0413 - 2611117 | Fax: 0413 - 2611211 | Email: esl@eastcoaststeel.com

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (LODR)) Regulations,

2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, June 30, 2021 in the corporate office of the Company at 163-164, Mittal Tower, 'A' Wing, 16° Floor, Nariman Point, Mumbai - 400021 inter alia to consider and approve the following: Audited Financial Results along with other reports for the quarter/year ended 31 March 2021. Audited Financial Statements along with other reports for the year ended 31" March 2021. We hereby inform that the trading restriction period has commenced from the end of quarter March 31, 2021 till 48 hours after the declaration of the financial results of the Company for all the Designated Persons

The information contained in this notice is available on the Company's website www.eastcoaststeel.com as also on the website of the Stock exchanges viz. BSE Limited www.bseindia.com. For EASTCOAST STEEL LIMITED

Place: Pondicherry Date: 22" June, 2021

www.bseindia.com

Company Secretary

P. K. R. K. Menon

For Bilcare Limited

Mohan Bhandari

Managing Director

Research

Bilcare Limited

Regd. Office: 1028, Shiroli, Pune 410505. Tel.: +91 2135 647501 Email: cs@bilcare.com Website: www.bilcare.com CIN: L28939PN1987PLC043953

■ NOTICE ■

Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, June 29, 2021, inter-alia to consider and adopt the Audited financial results of the Company for the guarter and year ended March 31, 2021.

The Notice is also available on the website of the Company (www.bilcare.com) and that of the BSE Limited (www.bseindia.com).

Pune 21.06.2021

LOYAL equipments limited (CIN: L29190GJ2007PLC050607) Regd. Office: Block No. 35/1-2-3-4, Village-Zak, Dahegam, Gandhinagar-382330 Gujarat, India. Tel No.: +91-2718-247236, Fax No.: +91-2718-269033

E-mail: cs@loyalequipments.com, Website: www.loyalequipments.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 & 33 read with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Loyal Equipments Limited is scheduled to be held on Wednesday, June 30, 2021 at 2.00 P.M. at the registered office of the Company situated at Block No. 35/1-2-3-4 Village - Zak, Dahegam, Gandhinagar - 382330 Guiarat, India, inter-alia to consider and approve the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and year ended on March 31, 2021 and to take on record Audit Report thereon. The said notice may be accessed on the Company's website at www.loyaleguipments.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com. For Loyal Equipments Limited

Place : Dahegam, Gujarat Date: 22-06-2021

CIN: L45201KA1995PLC018475 Read Office: 'SOBHA', Sarjapur - Marathahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore - 560 103. Ph: +91-80-49320000, Fax: +91-80-49320444 email: investors@sobha.com

Sd/- Jvotsanaben Rameshchandra Patel

(Whole-time Director)

(DIN-01307770

EXTRACT OF THE AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2021

PASSION AT WORK

(Rs. in Million)

Particulars	3 months ended 31.03.2021 [Audited]	Preceding 3 months ended 31.12.2020 [Unaudited]	Corresponding 3 months ended 31.03.2020 [Audited]	figures for current year ended 31.03.2021 [Audited]	Previous year ended 31.03.2020 [Audited]
Total income from operations	5,889	6,963	9,276	21,904	38,257
Profit before tax	146	323	814	752	4,330
Profit after tax	179	216	507	623	2,815
Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	186	209	506	630	2,820
Paid-up Equity Share Capital	948	948	948	948	948
Reserves (excluding revaluation reserve)	€	\$	1991	23,329	23,364
Earnings per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic and diluted EPS	1.89	2.28	5.35	6.57	29.69

1) The key data of standalone financial results is as under

Particulars	3 months ended 31.03.2021 [Audited]	Preceding 3 months ended 31.12.2020 [Unaudited]	Corresponding 3 months ended 31.03.2020 [Audited]	Year to date figures for current year ended 31.03.2021 [Audited]	Previous year ended 31.03.2020 [Audited]
Income from operations	5,956	6,898	9,273	21,912	38,305
Profit before tax	145	282	908	746	4,410
Profit after tax	183	233	532	655	2,894
Total comprehensive income	189	226	531	662	2,899

Key Standalone financial ratio of the Company is given below:

Particulars	Year to date figures for current year ended 31.03.2021 [Audited]	Previous year ended 31.03.2020 [Audited]
Paid-up Debt Capital	8	
Debt Equity Ratio	1.28	1.31
Capital Redemption Reserve	119	119
Debenture Redemption Reserve		9
Debt Service Coverage Ratio	0.20	0.30
Interest Service Coverage Ratio	1.23	2.39

 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31 March 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com, www.nseindia.com and www.sobha.com) Ravi PNC Menon

Bengaluru, India 22 June 2021

शाळांच्या मनमानीविरोधात नाशिक पालक

संघटना आक्रमक नाशिक, दि. २२, (प्रतिनिधी): जिल्हा परिसरातील बहुतांश शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्याबरोबर पालकांच्या मागे शुल्क भरण्यासाठी संस्थांकडून तगादा सुरू झाला आहे. अशा संस्थांविरोधात शिक्षण कोणतीही कार्यवाही

विभागाकडे तक्रोर करूनही के ली जात नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच आता नाशिक पालक संघटना आक्र मक झाली असून संघटनेच्या वतीने शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मागील वर्षी टाळेबंदीमुळे शाळा ऑनलाइन सरू होत्या. करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे

कित्येक पालकांचे अजन कामधंद्याचे काही खरे नाही. साठवलेला पैसा आजारपणात गेला आहे. असे असले तरी जमेल तसे मुलांचे शिक्षण करण्याचा प्रयत्न पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी शाळांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली. मात्र परिस्थितीची जाणीव न ठेवता काही शिक्षण संस्थांकडून सातत्याने शुल्कासाठी तगादा लावणे सुरु झाले आहे. मनमानी पद्धतीने निष्टिद्ध१(१५५)त केलेले शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांना व्हॉटस अप समुहातून काढणे, ऑनलाइन वर्गातून वगळणे, आयडी पासवर्ड न देणे, विद्यार्थ्यांचे निकाल आणि दाखले अडविणे, शाळेतुनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणे, प्रवेशाकरिता अवाजवी शुल्क, इमारत निधी वसूल करणे, अशा अनेक मार्गांनी पालक आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करून शैक्षणिक नुकसान केले गेले आणि आजही के ले जात आहेत. याविरोधात नाशिक पालक संघटनेने आवाज उठविणे सुरू के ले आहे. आर्थिक लाभासाठी शाळांकडून वारंवार शासनाचे कायदे पायदळी तुडविली जात असल्याचा आरोप संघटनेचे नीलेश साळुंके यांनी केला. शिक्षण विभागाला अशा नियमबा कारभार करणाऱ्या संस्थांवर ठोस कार्यवाही करण्यात रस नाही. संस्था संचालकांशी असलेले वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून शाळांना पाठीशी घातले जाते. शैक्षणिक संस्थांवर कार्यवाही करण्याचे आमच्याकडे अधिकार नसल्याचे पालकांना सांगन पालकांची दिशाभूल केली जात आहे. शासन नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत

आहे. कोरोना काळातील

एक वर्षांचा अनुभव

दिवसेंदिवस वाढत

असल्याचे विदारक

चित्र समोर येत आहे.

शाळा संचालक आर्थिक

नफ्यासाठी विद्यार्थ्यांचे

शैक्षणिक नुकसान करत

मात्र बघ्याची भूमिका घेत

आहे. कारवाई करण्यात

कसूर करत आहे. या

मनमानी कारभाराला

आळा बसविण्यासाठी

कोरोना महामारीच्या

शाळांना वाचविणाऱ्या

आक्र मक धोरण

नमूद केले आहे.

शिक्षण विभागाचा आणि

त्या शिक्षण संस्थांविरोधात

ठरविण्यात येत असल्याचे

नाशिक पालक संघटनेने

दुसऱ्या टप्प्यात प्रथम मुजोर

असून शिक्षण विभाग

पाहता शाळांची मुजोरी

जाहीर नोटीस

नी, श्रेयसी विनय मनोहर असे जाहीर करतो की माझ्या जन्मापासूनच माझे पहिले नाव 'श्रेयसी' आहे: मधले नाव 'विनय' आहे आणि आडनाव मनोहर' आहे. मी श्री अद्वैत हेमंत देशमुख यांच्याशी जून २०१७ in मध्ये लग्न केले, परंतु माझे माझे नाव, आडनाव किंवा आडनाव मी बदलले नाही. कारकुनी चुकांमुळे मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या माझ्या मुलीच्या जन्म प्रमाणपत्रात माझे नाव 'श्रेयसी अद्वैत देशमुख' म्हणून छापले गेले. आम्ही तेच दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share certificate No. (80) 396-400 of Mrs. QAMAR JAHAN MOHAMMED YASEEN JAHAN MOHAMMED YASEEN
KHAN Flat No, 103, C-wing, NoorE- Jahan III have been
lost/misplaced of the member of
Noor- E- Jahan Co-op. Hsg
Society Ltd., having address at
IIIrd, C-wing, Pipe Road, Kurla (w),
Mumbai - 400070. The member of
the society bereby invites claims or the society hereby invites claims or objections from any organization /persons i.e. to issue duplicate share certificate in favour of **Mrs**. share certificate in favour of Mrs. QAMAR JAHAN MOHAMMED YASEEN KHAN within a period of 15 days from the publication of this notice. If no claims/objections are received Wilhinthe period

prescribed above, the society shall be free to issue Duplicate Share Certificate in such a manner as is provided under the a mainter as is provided under the bye-laws of the society. Date: 23.06,2020 Place: Mumbai For and on behalf of Noor - E. Jahaan Co-op. Hsg. Society Ltd. Secretary

जेनेरीक फार्मासेक लिमिटेड

कार्यालय क्र.१०४ व १०५, १ला मजला, गृंडेचा इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सो. लि. -आकुर्ली रोड, कांदिवली (पु.), मुंबई-४००१०१. ब्रू.: ८६५५५५०२४२

वेबसाईटः www.genpharmasec.com ई-मेलः compliance@genpharmasec.com

बोर्ड मिटींगची सूचना मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशनम ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ नियम ३३ नुसार इंडएएसनुसार तयार केलेले ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष आणि ३१ मार्च. २०२१ रोजीचे मालमत्ता व दायित्व आणि रोख स्रोत अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार २९ जून, २०२१ रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालव iडळाची सभा होणार आहे.

सूचना कंपनीच्या www.genpharmasec.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्वारे नियमन, पर्यवेक्षण व अहवाल यापाराचे सांकेतांकानुसार कंपनीची व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता १ एप्रिल, २०२१ पासून जनतेकडे निष्कर्ष <u>बोषित केल्यानंतर ४८ तासपर्यंत बंद ठेवण्यात येईल</u> जेनेरीक फार्मासेक लिमिटेडकरित

दिनांक: २२.०६.२०२१ श्री. डॉह्रर आझाद छेडा

ठिकाण: मुंबई संचालक डीआयएन:०८४९०४८४

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR ANWAR A SHAIKH (ANSARI) & MRS JAMILA A ANSARI, members of Tulip "D" Wing Co-Op. Hsg. Society Ltd. having address at Gauray Valley Complex, Near GCC Club, Hatcase Mira Road (E), Dist. Thane - 401107 and society, died on 06.05,2021 & 21.09,2015 without making nomination. Now MF PARVEZ AKHTAR ANWAR HUSAIN ANSARI, son of deceased member applied for 100% membership of the society agains the said flat.

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said shares nd interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Adv. Saroj B Sharma S.B.S. LEGAL

B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital Behind Rathod General Store, Mira Bhayander Road, Bhayander (E Date: 23/06/2021

PUBLIC NOTICE

March, 1994.

Notice is hereby given to the public a rge that my Client Ms. Sangeet Ningoo (Uma Sodah), is the owner of Flat No. 301, Anand Niwas Co operative Housing Society Ltd. Kisan Road, Behind Old Police Station, Malad (West), Mumbai 400 064. My client has purchased the said flat from M/s. Ruksor Construction Company, vide ar Agreement for Sale dated 28th

Further it is reported that (1) Origina Agreement for Sale dated 28.03.1994, and (2) Share Certificate No. 005 dated 1s December, 1999, having 5 (Five) fully paid-up shares of Rs. 10/- (Ten) each pearing distinctive Nos. 036 to 040 (Both inclusive), in respect of the Said Flat No.301 issued by the Anand Niwas Co-operative Housing Society Ltd., have been misplaced lost and not traceable.

Person/s having any claim i respect of the said Agreement dated 28th March, 1994 & Share Certificate No. 005 on the said Fla is/are hereby required to make the same known to the undersigned alongwith requisite proof of ments, within 15 days fron the date of publication of this Notice ailing which it shall be presume that there is no claim and the claim if any, shall be deemed to have bee

waived and/or abandoned. Mr. Sachin Mhaske. Advocate High Court, A/204, 2nd Floor, Jai Bhayani CHS Ltd Ramwadi, Anand Nagar, J.V.L.R. Jogeshwari (E), Mumbai - 400060 Email: advsbmhaske@gmail.com Mob: 9702071054

Place: Mumbai Dated: 23.06.2021

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CROMPTON GREAVES CONSUMER ELECTRICALS LTD Registered Office: Equinox Business Park,1st Floor, Tower 3, L.B.S. Marg,Kurla (W), Mumbai, 400007 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the

Company at its Registered Office within 15 days nereof.						
Name of theShareholder/s	Folio No.	No. Of	Certificate	Distinctive		
		Shares	Nos.	Number/s		
1.Rameshchandra Chimanlal Sheth 2.Pradip Chimanlal Sheth	CGC0123043	4900	123043	622689925 - 622694824		

Date: 23.06.2021

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **(१) श्री. जेथो गुरमुखदा**र तहिलीआनी. (२) श्री. अर्जन जेथो तहिलीआनी. (३) श्रीमती रचना सबमणियन. जेथे तिहलीआनी यांची मुलगी हे श्रीमती सोनिया तिहलीआनी यांचे कायदेशीर वारसदार आहेत, जे (१ म्लॅट क्र.१९०९, १९वा मजला, वायवोला अल्बा नाहर अमृत शक्ती कोहौसोलि., आर२ सेक्टर चांदिवली फार्म रोड, साकिविहार रोड, पवई, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००७२ येथे असलेल्या फ्लॅटसंदर्भात नोसायटीचे भागभांडवलातील ५०% अधिकार, हक्क व हिताचे मालक आहेत आणि माझे अशील हे सद मयताचे कायदेशीर वारसदार आहेत आणि त्यांच्या निधनापश्चात **(१) श्री. जेथो ग्रम्खदा**र तहिलीआनी, (२) श्री. अर्जुन जेथो तहिलीआनी, (३) श्रीमती रचना सुब्रमणियन, जेथो **तहिलीआनी** यांची मुलगी हे माझे अशिलासह ५०% शेअर, अधिकार, हक्क व हितामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांना वर नमुद फ्लॅट जागेबाबत सोसायटीच्या नोंदीमध्ये त्यांचे नावे ५०% शेअर अधिकार, हक्क, हित हस्तांतरणाचा अधिकार आहे.

तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटमधील सदर मयताचे ५०% शेअरबाबत किंवा विरोधात कोणताही दावा अधिकार, हक्क, हित असल्यास किंवा वारसाहक, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वहिवाट मालकीहक्क, अधिभार, न्यास स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १। देवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा असल्यास सोडन दिले आर आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि त्यावर पुढे कोणताही विचारात केल जाणार नाही. सर्वसामान्य जनतेने कृपया याची नोंद घ्यावी.

ठिकाण : मुंबई दिनांक : २३.०६.२०२१ अन्सारी शकील वकील उच्च न्यायाल १६६/१५. निझामद्दीन इमारत, उनवाला कंपाऊंड समोर, पाईप रोड, कुर्ला (प.), मुंबई-७०

झेनिथ स्टील पाईप्स ॲंण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड) सीआयएन:एल२९२२०एमएच१९६०पीएलसी०११७७३ नोंदणीकृत कार्यालयः ५वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई-४०००२०. द्रध्यनी:०२२-६६६१६८४००, फॅक्स:०२२-२२०४७८३५ E-mail:zenith@zenithsteelpipes.com, Website:www.zenithsteelpipes.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपर्लल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद्र पटावर घेणे याकरिता दालामल हाऊस, १ला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ येथे **मंगळवार, २९ जून,**

२०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सभेचे वरील तपशील कंपनीच्या www.zenithsteelpipes.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजसच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

दिनांक: २२.०६.२०२१ ठिकाण: मुंबई

सुनिल सुल्ले



🗕 एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

(पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

दुर.क्र.:६६६२५६०२, ६६६२५६०४, फॅक्स:०२२-६६६२५६० ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या चुतर्थ तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, ३० जून, २०२१ रोजी एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

. संपर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडकरिता

वरुण विकल

दिनांक: २२.०६.२०२१

अध्यक्ष डीआयएन:०१८८०७५९

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५६, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.) –४००६०४, महाराष्ट्र. दूर.:०२२ –२५८३३२०६, **फॅक्स**:०२२ –४५८४२२२८, **सीआयएन**: एल७४५४०एमएच२००७पीएलसी१७३६६०, ई-मेल:cs@onelifecapital.in, वेबसाईट:www.onelifecapital.in बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन २०१५) च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया बुधवार, ३० जून, २०२१ रोजी द्.३.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या http://www.onelifecapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य http://www.bseindia.com व http://www.nseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेडकरित सही/ आदिती महामणक

ठिकाण: ठाणे दिनांक: २२.०६.२०२१

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

आरआरआयएल लिमिटेड

(पूर्वीची एसआरके इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L17121MH1991PLC257750 नोंद्णीकृत कार्यालय : ए – ३२५, हरी ओम प्लाझा, एम. जी. रोड, ओमकारेश्वर मंदिराजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६

दूरध्वनी : ०२२ - २८९५९६४४ ई-मेल : office@rrillimited.com वेबसाइट : www.rrillimited.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित

करण्यात येत असलेल्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कोव्हिड - १९ महामारीच्या उद्रेकाच्या अनुषंगाने कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क

१४/२०२०, दिनांक ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क. २०/२०२०. दिनांक ०५.०५.२०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क. ०२/२०२१. दिनांक १३.०१.२०२१ (एमसीए परिपत्रके'') तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (''सेबी'') परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२१, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५.०१.२०२१ व वेळोवेळी जारी अन्य सर्व संबंधित परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत आरआरआयएल लिमिटेड (पूर्वीची एसआरके इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात) (''कंपनी'') ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

आरआरआयएल लिमिटेडच्या सभासदांची ३० वी एजीएम शुक्रवार, दि. ३०.०७.२०२१ रोजी दु. १२.३० वाजता एजीएम भायोजित करणाऱ्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटीज् लिमिटेड ''एनएसडीएल'') द्वारे पुरविण्यात आलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातूनच उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शखतील, ज्याचा तपशील सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे पुरविण्यात येईल. त्यानुसार कृपया नोंद घ्यावी की, कोव्हिड - १९ संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांद्वारे जारी निर्देशांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या ३० व्या एजीएममध्ये व्यक्तिश: उपस्थित राहून सहभाग घेण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम च्य

व्यमातून सभैस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स (''रजिस्ट्रार'')/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे ोंदवलेले अतली अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या कंपनीच्या वार्षिक अहवाल सचना इलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्यात येईल. पढे. कोणत्याही भागधारकास ३० व्या एजीएमची सचना व वार्षिक

डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या व अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदवायचे राहून गेलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे –मेल पत्ते व मो**बा**इल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवावेत. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक अस सभासदांनी कृपया आमचे रजिस्ट्रार - पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना support@purvashare.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या कंपनीच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सचना कंपनीची वेबसाइट www rrillimited.com वर उपलब्ध असेल. पुढे, एजीएमची सूचना एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> ार तसेच बीएसई लिमिटेड (''बीएसई'') ची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध असेल

एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर मते देण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएलची परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, कंपनीद्वारे एजीएमच्या पूर्वी परोक्ष ई-मतदान/सभेदरम्या . रोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधाही एजीएमच्या सूचनेत उपलब्ध करून देण्यात येईल. व्हीसी, परोक्ष ई–मतदान तसेच एजीएम सत्रादरम्यान ई–मतदानाद्वारे एजीएममध्ये सहभागाकरिताची लॉग इन अर्हता सभासदांच्या नोंदणीकृत ई–मेल पत्यावर पाठवण्यात येईल. एजीएममध्ये तसेच परोक्ष ई–मतदान/ई–मतदानामध्ये सहभाग घेण्याकरिताची विस्तृत प्रक्रिया ३० व्या एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

संजय विश्वकर्म

टान्सग्लोब फुडस लिमिटेड दुकान क्र.६०३/६०४, इमारत क्र.३-११५, प्लॉट १४२७, साई जनक क्लासिक, देविदास लेन,

बोरिवली (प.), मंबई-४००१०३. दर.:८०९७०९५६७७

ई-मेल:transglobefoods@gmail.com वेबसाईट:www.transglobefoods.com बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ नियम ३३ नुसार इंडएएसनुसार तयार केलेले ३१ मार्च, २०२१ रोजी मंपलेल्या तिमाही व विनीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिशान निनीय निष्कर्ष आणि ३१ मार्च २०२१ रोजीचे मालमत्ता व दायित्व आणि रोख स्रोत अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, २८ जून, २०२१ रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सूचना कंपनीच्या http:// सदर www.transglobefoods.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचें जच्या http:/ www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्वारे नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे मांकेतांकानसार कंपनीची व्यापार खिडकी सर्व पटसि.ट व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता १ एप्रिल, २०२१ पासून जनतेकडे निष्कर्ष घोषित केल्यानंतर ४८ तासानंतर पर्यंत बंद ठेवण्यात येईल. ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेडकरिता

सही/- प्रभाकर खक्कर दिनांक:२२.०६.२०२१ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०६४९१६४२ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

MR. Jayantilal Manilal Joshi & Mrs Pushpa Javantilal Joshi, Joint Member Pushpa Jayantilal Joshi, Joint Members of the Gokul Enclave (Agarwal Gardens) Co-operative Housing Society Ltd., having address at Gokul Township, Bolinj, Virar West, Tal-Vasai, Dist-Palghar, and holding Flat No.A-03, jointly in the building of the society. died on 07-02-2021 & 15-09-2017 respectively, Without making any pomination. naking any nomination

The Society hereby invited claims or objections from the heir or heirs o other claimants/objector of objectors to th transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property the society within a period of 14 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in suppo of **his/her** claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member the capital / property of the Society.

If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be deal with in the manner provided under the bye laws of the society.

A copy of the registered bye-laws of

the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10 A.M. to 4 P.M. from the date of publication of the notice till the date of expir

Date: - 23-06-202 For Gokul Enclave (Agarwal Gardens) Co-Op.Hsg.Soc.Ltd.

Hon. Chairman / Secretary

जाहीर सूचना

ाव्दारे सुचना देण्यात येते की, खाली नमुद केलेली **सदनिका नं. २१** हि मिळकत गड्या अशिलांनी कायम स्वरुपी विकत ोतलेली असून सदर मिळकतीचे खालील अ.क्र. १ व २[ँ]चे दस्ताऐवज गहाळ झालेले आहेत. त्यांचे टायटल निर्वेध बोर्जाविरहित आहे या संबंधी खातरजमा करण्यासाठी ही नोटीस दिली आहे. मिलकतीचे वर्णान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्य हद्दीतील तसेच मे. दय्यम निबंधक कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील मौजे गंजबंधन पाथली येथील प्लॉट नं. १६. सर्व्हे नं. ५७, हिस्सा नं. १-ए (पैकी), मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१, तालुका कल्याण **जिल्हा ठाणे,** या जमिन मिळकतीवर उभ्या असलेल्या गंगेश्वर आशिष लोपमदा को ऑप. हौ. सोसा. लि., बी-विंग मधील दसऱ्या मजल्यावरील ७७० चौ.फू 'बिल्ट-अप) क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. २१ ची मिळकत.

१) सदर फ्लॅट नं. २१ प्रथम श्री **हरदयाल सिंह सैनी** यांनी बिल्डर **मेसर्स श्री** गंगेश्वर बिल्डर्स यांचेकडून दिनांक २८/०९/१९८४ रोजी कायमस्वरुपी विकत घेतलेला असून सदर करार दिनांक १६/०९/१९८७ रोजी में. दय्यम निबंधक कल्याण-१ यांचे कार्यालयात दस्त क्र २११५/१९८७ अन्वये नोंदविलेला आहे.

२) तद्रंतर सदर फ्लॅट नं. २१ श्री गोविंद दिगंबर कलकर्णी व सौ. गीतांजली गोविंद कुलकर्णी यांनी श्री. हरदयाल सिंह सैनी यांचेकडून दिनांक २४/०८/२००१ रोजी कायमस्वरुपी विकत घेतलेला असून सदर करार दिनांक २४/०८/२००१ रोजी मे. दय्यम निबंधक कल्याण-३ यांचे कार्यालयात दस्त क्र. ४२३१/२००१ अन्वये नोंदविलेला आहे.

तरी उपरोक्त अ.क्र.१ व २ मध्ये नमुद केलेल्या मुळ कराराची प्रत कुठेतरी गहाळ झाल्यामुळे **टिळकनगर पोलिस स्टेशन** डोंबिवली (पूर्व) यांच्याकडे तक्रार क्र. ४१७/२०२०, दिनांक २७/११/२०२० रोजी दाखल केली आहे.

तरी उपरोक्त नमुद केलेल्या सदनिकेच्य कराराची प्रत कोणास मिळाली असल्यास अगर त्यासंबंधी कोणाचे हक्क किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी. वारस ाहाणखत, लीज लीअन, हवाला. पोटर्ग ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दस-या कोणत्याही प्रकारे एखादा हक असणाँ–या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीच्या लेखी माहिती या जाहीर <u>न</u>ुचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून **१४** दिवसांचे आंत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्टे. तळ मजला, अरिहंत पूजा को.ऑप.हौ.सोसा., तर्टे प्लाझा जवळ गनपाडा रोड, डोबिवली (पूर्व) ४२१२०१ येथे कळवावयास पाहिजे. तसे न केल्यास तशाप्रकारे कोणाचे हक्क नाहीत व असल्यास ते सोइन देण्यात आले आहेत असे समजून सदरे सदनिका निर्वेध व बोजाविरहित आहे असे समजण्यांत येईल.

दिनांक : २२/०६/२०२१ सही/-श्री.एस. व्ही. तटें वकील व नोटरी

DUCON STARLITE COMPONENTS LIMITED

L31200MH1991PLC063980
Plot No. F-108, MIDC Area, Satpur
Nashik MH 422007
Email: -info@starlitecomponents.co

Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, June 29, 2021 to consider, approve and take on record Standalone and consolidated Audited Financial Results of the Company for the Quarter and year ended March 31, 2021.

IRP in case of Starlite Con

Insolvency Profession IBBI Registration No. IBBI/IPA-001/IP-P00133/2017-18

Date: June 29, 2021 Place: Nasik

For Starlite Components Limitec Sd/ CA Naren Sett in case of Starlite Components Limitec

NOTICE

ड्युकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल७२९००एमएच२००९पीएलसी१९१४१२ नोंद.कार्यालय: ड्युकॉन हाफस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, ठाणे (प)-४००६०४, **दूर**::०२२-४११२२११४, वेबसाईट:www.duconinfra.co.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कार्थ तसेच मंडळाद्वारं, इच्छित अन्य प्रकरणे विचारात घेणे व नौंद गटावर घेणे याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींगमार्फत **बुधवार, ३० जून, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची समा होणार आहे. उपरोक्त समा समाप्तीनंतर लेखापरिक्षित वित्तीय निष्कार्थ कंपनीद्वारे एक्सचेंजेसकडे कळविले जाईल आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ अंतर्गत आवश्यकतेनुसार वृत्तपत्रात

> संचालक मंडळाच्या आदेशान्वरे ड्यकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेडकरित

ठिकाण: ठाणे

दर्शित पारीख

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड

. वोषित केले जाईल व कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल.

सीआयएन: एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८

नोंदणीकृत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिड टाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००९३. कार्यालयं क्र.०२२-२४३९१९३३, फॅक्स:०२२-२४०३१६९१, ई-मेल: secretarial@intellivatecapital.com वेबसाईटः www.intellivatecapitaladvisors.in

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष आणि संपलेल्या वर्षाकरीता

लेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरिक्त)
अ. क्र.	_	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
,	W KWK	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	33.00	३५.४३	३९.६०
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबपूर्व)	२७.५३	२८.८७	२०.५४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	२७.५३	२८.८७	२०.५४
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	२२.१७	२५.६९	१५.१८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)			
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२२.१९	२५.७१	१५.२०
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	३१०.५५	३१०.५५	३१०.५५
७ .	इतर समभाग	-	_	१०३.३०
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)			
	अ. मूळ - रु.	०.०७१४	०.०८२७	0.0४८९
	ब. सौमिकत – रु.	0.0198X	0.07.519	0.0XC9

१. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर २२ जून, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक

मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे. २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२९ रोजी संपलेली त्रैमासिक व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

3. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) मध्ये नमुद शिफारस व प्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले

४. मागील कालावधी/तिमाहीचे आकडे हे चालु वर्ष/तिमाहीकरिताचे आकड्यांसह जेथे आवश्यक आहे जेथे पुर्ननमुद केले आहेत. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेडकरिता लिना मोदी

ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:००७९६३८२ दिनांक: २२.०६.२०२१

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल२७२००एमएच१९८२पीएलसी०२८७१५

नोंदणीकृत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिड टाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००९३. कार्यालय क्र.०२२-२४३९१९३३, फॅक्स:०२२-२४०३१६९१, ई-मेल: secretarial@intellivatecapital.com वेबसाईट: www.intellivatecapitalventures.in

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष आणि संपलेल्या वर्षाकरीता लेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात,	इपाएस व्यातारक्त)
अ		संपलेली	संपलेली	संपलेले
क्र	. तपशील	तिमाही	तिमाही	वर्ष
		३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	33.06	३३.१५	३३.६३
_{२.}	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबपूर्व)	३०.५०	२९.४३	१९.३१
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	३०.५०	२९.४३	१९.३१
Y.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	२५.३४	२४.९४	१४.१६
١,				
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२५.३४	२४.९४	१४.१६
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/-)	२९१.००	२९१.००	२९१.००
હ.	इतर समभाग	-	-	२२३.६४
۱ د.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)			
	अ. मूळ - रु.	০.০८७१	०.०८५७	0.0४८७
	ब. सौमिकृत - रु.	०.०८७१	०.०८५७	0.0४८७

टिप: १. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर २२ जून, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पनर्विलोकन अवलंबन आहे.

३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली त्रैमासिक व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.intellivatecapitalventures.in वेबसाईटवर

३. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) मध्ये नमुद शिफारस व प्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले

४. मागील कालावधी/तिमाहीचे आकडे हे चालु वर्ष/तिमाहीकरिताचे आकड्यांसह जेथे आवश्यक आहे जेथे पुर्ननमुद केले आहेत.

मंचालक मंडळाच्या आदेशान्वये इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

> सही/-लिना मोदी संचालिका डीआयएन:00७९६३८२

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: २२.०६.२०२१

MBMC/DM/ /2021-22

MIRA BHAINDAR MUNICIPAL CORPORATION

Indira Gandhi BhaN an. Chatrapati Shivaii Maharai Marg. Bhaindar (W)-401101, Tal. Dist. Thane, Tel.: 28192828

Mira Bhainder Municipal Corporation invites sealed tenders form for following Works in MBMC in the form of e-Tendering. The tender form and other relevant document will be available for download on MBMC's e-Tendering website as https://mahatenders.gov.in from 28/06/2021 to 27/07/2021 till 12.00 pm. Tender Form Fee and EMD Should be submitted online, failing which the tender will be disqualified.

The last date for submission of tenders completed in all respects on 28/07/2021 up to 12:00 pm on the above mentioned website, Mira Bhayandar Municipal Corporation. The tenders shall be opened in the presence or absence of the bidders or their representatives on 30/07/2021 at 12:30 pm at the tender cell of Mira Bhainder Municipal Corporation.

Hon. Commissioner of Mira Bhayander Municipal Corporation has reserve right to

acc	accept of reject any of all bids, without assigning any reasons.							
Sr. No.	NAME OF WORK	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Cost of Tender Documents (in Rs.)					
1	Supply and Installation of IP Based CCTV System at 1) Late Indira Gandhi Hospital to S.K. Jewellers, 2) Shanti Nagar Sector 01, 3) Poonam Sagar Complex Phase-3, 4) Jain Temple to S.K. Jewellers, 5) Shanti Nagar Sector 06 in MBMC Area. (Standing Committee Chairman Fund)	Rs.2,21,466/-	Rs.20,000/- + 18% GST = Rs.23,600/-					

Ref.No.:MBMC/PRO/160/2021-22 Date: 22.06.2021

(Manasvi Mhatre) **System Commissioner** Mira Bhaindar Municipal Corporation

Sd/-